

---

## ॥ समतेचें हें तुफान उठलें ॥

---

विंदा करंदीकर

ऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित, बोल मराठी खडे  
समतेचें हें तुफान उठलें, उठले सागरकडे ॥ १ ॥

हीच मराठी जिच्या मुखानें वदली ज्ञानेश्वरी  
शिवबानें तरवार घासली याच मराठीवरी  
हिच्या स्वागतासाठीं झडले तोफांचे चौघडे ॥ १ ॥

टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर-वैखरी  
स्वातंत्र्याच्या पांच मशाली जळती वेदीवरी  
ह्या ज्योतीवर दीप पेटवा, चला भविष्याकडे ॥ २ ॥

स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्यें मिळे  
तेच मराठे आम्ही, आम्ही सह्याद्रीचे सुळे  
स्वराज्यांतुनी पुढें चला रे, चला सुराज्याकडे ॥ ३ ॥

दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र अंगना  
कंकणनादा भिउनि तयांच्या शत्रु सोडिती रणा  
वीज माळुनी वेणीवरतीं त्याही घुसल्या पुढें ॥ ४ ॥

ऊठ खेडुता, पुन्हां एकदा, झाडुनियां घोंगडी  
ऊठ मजूरा, पुन्हां मारण्या आघाडीवर उडी  
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे ॥ ५ ॥

ही कविता जरा अपुरी किंवा जरा जुनी असल्याचे सद्य  
परिस्थितीवरून वाटते.

soc.culture.indian.marathi (SCIM) newsgroup postings

